(To be used if the Service of the Notice by regd post fails: & the notice has to be reserved by publication in the newspapers. Format is to be used where re-service is required to be done for multiple

Sr. No.	Name and Addressee (s) of Borrower(s)	Loan amount (Rs)	Loan account No.	Particulars of Mortgaged property	Outstanding amount (Rs.)	NPA Date						
	(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)						
1.	Abhijit Pradip Tathe Priya Pradip Tathe	Rs. 82,00,000/-	53862147	Flat No. 2, situated on First Floor, area admeasuring 1000 Sq.Ft. i.e. 92.93 Sq.Mtrs. Built-up, in the building known as Jagdishnagar, Building No. 1	Rs. 83,88,232.27/- as on 04.10.2023	01.10.2023						
	253/254, Pavitra Niwas, 1st Floor, Nana Peth, Bhaji Mandi, Samadhan Chow, Pune — 411 002.								b 5	apartment condominium, constructed on land bearing Survey No. 58-1B (Part), 58-2B(Part), 58-3 having CTS No. 1690 situated at revenue		
	Also at, The Anand Automobiles 292, Nana Peth, Near Bhaji Mandi, Samadhan Chow, Pune – 411 002			Village: Aundh, Tal: Haveli, Dist: Pune, within the jurisdiction of Pune Municipal Corporation and within the limits of Sub-Registrar Haveli. Together with all proportionate rights in common facilities, spaces/land and amenities and along with the								
	And, Flat No. 2, 1st Floor, Building No.1, Jagdish Nagar, CHS Ltd, Aundh, Pune – 411 007.			hereditaments, appurtenances and easementary right and rights to use paths, ways subways, water channels, Drainage, etc attached hereto.								

Whereas, Standard Chartered Bank, having its branch office at B2 The Cerebrum IT Park, Kumar City, Kalyani Nagar, Pune 411014 (hereinafter referred as "Bank") had extended to the above named borrower(s) written in column A separate credit facilities written in Column B vide Loan account no mentioned in Column C against the name of each set of borrowers vide serial no 1

The said credit facilities are secured inter alia by way of mortgage over the immovable property written in column D against the name of each borrower (hereafter referred to as the "Secured Asset").

That, the above named borrower(s) have failed to maintain financial discipline in the loan account and as per the books of accounts maintained in the ordinary course of banking business by the bank there exists an outstanding amount indicated in column E against the name of each of the borrower(s).

Due to persistent default in repayment of the loan amount on the part of the above named borrower(s) the loan account of the above named borrower(s) have been classified by the Bank as non-performing asset/s on the dates as mentioned in Column F within the norms stipulated by the Reserve Bank of India. Consequently notices under Sec 13(2) the Act were also issued to each of the borrower(s), which have received back undelivered.

In view of the above default the bank hereby calls upon the above named borrower(s) to discharge in full their liabilities towards the bank by making payment of the entire outstanding dues indicated in Column E above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Bank shall be entitled to take possession of the Secured Asset and shall also take other actions as is available to the Bank in law.

That, please be informed that you, the above named borrower(s) are hereby restrained from alienating (including by way of transfer, sale, lease or otherwise) or creating third party interest or dealing with the secured Asset in any manner except with specific prior written permission from bank. Be informed that any contravention thereof shall be punishable with imprisonment upto a period of one year or with fine or with both.

That, attention of you, the borrowers, is attracted to sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act with respect to the time available to redeem the secured assets, whereunder it has been stated that you can redeem the secured asset by tendering the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction and/or e-auction, by inviting quotations, tender from public or by private treaty.

That, please note that this is a final notice under Section 13(2) of The Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Needless to say that

ik shall be within its right to exercise any or all of the rights referred to above against you the Addressee entirely at your risk, responsibility and costs

Date: 27/10/2023 Authorized Officer Standard Chartered Bank Place - Pune

KIRLOSKAR BROTHERS LIMITED Regd. & Head Office: YAMUNA S.NO. 98(3-7), BANER, PUNE - 411045.

NOTICE Notice is hereby given that the Share Certificate/s Nos: 5324 for 1181 fully

paid up Equity Shares of Rs. 2/- each of this company bearing Distinctive Nos. 5017844-5019024 Respectively standing in the name/s of Shankar Raghunath Mahableshwarkar has/have been reported to be lost or mislaid. Any claim relating to this/these share certificate/s should be notified within Fifteen days from the date of publication of this NOTICE to the Registered Office of the Company. Otherwise duplicate share Certificate/s in respect of lost share certificate/s will be issued to the above-mentioned Owner/s and no claim will be entertained thereafter.

FOR KIRLOSKAR BROTHERS LIMITED

Mr. Devang Trivedi (Company Secretary) Date 24 / 10 / 23 AMW MOTORS LIMITED (IN LIQUIDATION)
idator's Address- Contact:106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A,
Behind Courtyard Marriott,Chakala, Andheri East, Mumbai - 400093

+91 9930061720; Email: irp.amw E -AUCTION — SALE OF ASSETS UNDER IBC, 2016 Date and Time of Auction: 30" November 2023 at 02:00 P.M. to 05:00 P.M.

(with unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets owned by AMW MOTORS LIMITED (In Liquidation) forming part of Liquidation Estate under section 35(f) of IBC 2016 read with regulation 32 & 33 of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" AND NO RECOURSE BASIS". The Sale will be done by undersigned through e-auction service provider National E Governance Services Limited via website https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/

Sr. No.	Particulars	Reserve Price	EMD	Incremental Bid Amount
	Option A – Sale of Corporate Debto Date and Time of Auction: 30th November 20			:00 P.M.
1.	Sale of Corporate Debtor as a whole on a going concern basis including Land and Building, Plant & Machinery located at Bhachau Road, Near Village Kannaiyabe, Bhuj Kachchh, Gujarat 370020 & Financial Assets. (Under regulation 32(e) of Liquidation Regulations, 2016)	INR 189 Crores	INR 18.9 Crores	INR 1 Crore
	Ontion R _ Sale of Accete	in a Clumn C	ala	

	Date and Time of Auction: 30th November 2	2023 at 04:0		:00 P.M. mount in INR
Sr. No.	Particulars	Reserve Price	EMD	Incremental Bid Amount
1.	Sale of assets of Corporate Debtor in a Slump sale as per Regulation 32(b) of Liquidation Regulations being Land & Building, Plan & Machinery and Securities and Financial Assets	INR 189 Crores	INR 18.9 Crores	INR 1 Crore

Notes to Auction Process:

 Bidding in both the options shall be allowed on submission of EMD for each option.
 If Highest bidder under Option A offers bid value as mentioned in point above, H1 bidder under Option A shall be declared as the successful bidder and E-auction under Option B shall stand cancelled. Else the Highest bidder under Option B shall be declared as the

Last date for Inspection Date and time of E-Auction

: 26th November 2023 (Sunday) : 30th November 2023 (Thursday) at 02:00 P.M. to 05:00 P.M.

Note: The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on https://pda.nesl.co.in and website of AMW Motors Limited www.amw-group.in
In case of any clarifications, please contact the undersigned at irp.amwmotors@gmail.com

Date : 27thOctober 2023 AVIL MENEZES

Email: irp.amwmotors@gmail.com

Liquidator of AMW Motors Limited
Vide order dated 28 July 2023
Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00017/2016-17/10041 Authorization for Assignment valid till 08th December 2023

Address: 106, 1st Floor, Kanakia Atrium 2,Cross Road A, Behind Courtyard Marriott,
Chakala, Andheri East, Mumbai - 400093

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED × 55-56,5th Floor Free Press House Nariman Point, Mumbai -400021 Tel: -022-61884700 Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc.com PEGASUS PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION movable Properties under the Securitization and Reconstruction of Sale of immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financia
Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 and 9 of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower(s), Co-Borrower(s) and Guarantor(s) that the below described secured assets being immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group One Trust 32 (Pegasus), having been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by IndusInd Bank Limited vide Assignment Agreement dates 27.12.2018 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever

there is" basis with all known and unknown liabilities as on 17.11.2023.

The Authorized Officer of Pegasus. has taken physical possession of the below described secured assets being immovable property on 05.03.2020 under the provisions of the SARFAESI Act and Rules thereunder

THE SALE / AUCTION DETAILS ARE AS FOLLOWS: i. M/s. Limkar Associates ii. Mr. Dilip Dattatray Limkar Name of the Borrower(s), Co-Borrower(s) and uarantor(s): ii. Mr. Dhaval Anant Limkar Outstanding Dues for Rs. 40,17,577.33/- (Rupees Forty Lakhs Seventeen Thousand which the secured assets Five Hundred Seventy Seven and Thirty Three Paisa) as on are being sold:

4/10/2018 with further interest at the contractual rate and costs, harges and expenses w.e.f. 25/10/2018 till the date of paymer ind realization. Details of Secured Asset All that piece and parcel of Flat No. 9 on second floor, in A-1 Building, being Immovable Property

adm. total saleable builtup area about 535 sq. ft. i.e. 49.73 sq. mtrs. (inclusive area of balconies, staircase, room, etc.) alongwith room likevillop terrace area adm. 55 sq. ft. i.e. 5.12 sq. mtrs. in project known as "Padmaja Park", within registration Sub-District, Taluka Haveli, District- Pune, situated within limits of Pune Municipal Corporation bearing S. No. 08 (Old), new S. No. 10, Mauje Katraj, Pune adm. 40.000 sq. mtrs, which is bounded as under: East: Survey No. Old-9 New 11 **West:** Survey No. 7-A **South:** Property of Sant Dnyaneshwa Paraska Shikshan Mandal **North:** Dhanakwadi Village Shiv Asset ID- 200026199959

CERSAI ID: Security ID- 400026251539 Reserve Price below which Rs. 22,38,000/- (Rupees Twenty-Two Lakhs Thirty Eight Thousand the Secured Asset will not Only) be sold (in Rs.): Earnest Money Deposit (EMD): Rs. 2,23,800/- (Rupees Two Lakhs Twenty Three Thousand and Eight Hundred Only)

ime and Venue of Bid

tiger.net before submitting any bid.

Pending Society Maintenance Dues (as 31.03.2023) to the tune of Rs. 55,550/-Claims, if any, which have been put forward against the property and any othe dues known to Secured creditor and value 02.11.2023 from 12:00 P.M. to 02:00 P.M. Nilesh More (Contact No. 9004722468) Heena Vichare (Contact No. 9004103652) Contact Person and Phone Last date for submission 16.11.2023 till 4:00 pm of Bid:

E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auction tiger.net) on 17.11.2023 from 11.00 AM to 01.00 PM Opening: This publication is also a fifteen (15) days' notice to the aforementioned Borrowe Co-Borrowers / Guarantors under Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules. For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://sarfaesi.auc-<u>t**iontiger.net**</u> or contact service provider **E Proc**u s Ltd. Auction Tige Bidder Support Nos: Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: support@auctio

AUTHORISED OFFICER Place: Pune **Pegasus Assets Reconstruction Private Limite** Date: 27.10.2023 (Trustee of Pegasus Group One Trust 32)



Appointment

Grow your business with Business Standard – the smart choice to reach those who matter!

71% readers in NCCS A1 and A2

12 English, 6 Hindi editions: 1000+ towns

Print readers spend >15 min per day.

6 lakh registered users, 12 million unique visitors per month

digital >5 min per visit

The most-read business medium The most-read in top B-Schools

150+ events every year

Write to sales@bsmail.in now, for a customised solution to your business requirements

Business Standard Insight Out



business-standard.com

OSBI

Stressed Assets Resolution Group, Corporate Centre

21st Floor, Maker Towers "E" Wing, Cuffe Parade, Mumbai - 400005

TRANSFER OF STRESSED LOAN EXPOSURES TO THE ELIGIBLE
BUYERS (PERMITTED ARCs/NBFCs/Banks/Fls)

THROUGH e-AUCTION State Bank of India invites Expression of Interest (EOI) from Eligible

Participants subject to applicable regulations issued by Reserve Bank of

India/regulators for transfer of Stressed Loan Exposure of 1 (one) account

with principal outstanding of₹63,99 Crores (Runees Sixty three crores and

ninety nine lakhs only) through e-Auction on "as is where is", "as is what is" "whatever there is" and "without recourse" basis. All interested eligible participants are requested to submit their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest" and after execution of Non-Disclosure Agreement, if not already executed (as per the timelines mentioned in web-notice) by contacting or e-mail id dgm.sr@sbi.co.in. Please visit Bank's web site https://bank.sb

Please note that Bank reserves the right not to go ahead with the proposed e-Auction and modify e-Auction date, any terms & conditions etc. at any stage without assigning any reasons by uploading the corrigendum at https://bank.sbi (click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC&DRT"). The decision of the Bank shall be final and binding

and click on the link "SBI in the news>Auction Notices>ARC & DRT" for

Place: Mumbai Issued by Date: 27.10.2023 Deputy General Manager (ARC)

Tel. No.: 022-24190911 • Email: cs@vastuhfc.com • Website: https://www.vastuhfc.com **PUBLIC NOTICE FOR SHIFTING OF BRANCH OFFICE**

> mentioned below from 12th February 2024 (effective date): Old Address New Address 204-Central Plaza. Timbavadi, R.S No. 70/Paike- 5. Second Floor, Plot No. 3, Office No. 141 & 143, Opp. Bahauddin College, 1st Floor, Central Plaza Aangan Park, Near Madhuram College Road, Junagadh - 362001, Gujarat. Gate, Opp. Junagadh Bypass, Junagadh, Gujarat – 362001.

The old Premises will remain operational till 11th February 2024 From 12th February 2024 onwards, all transactions / customer service requests of the Company should be sent to the new address only. In case of any queries, you may contact us at:

V⊟ST® VASTU HOUSING FINANCE CORPORATION LIMITED

A Public Ltd. Company Incorporated under the Companies Act, 1956

Date of Incorporation: 04.02.2005 • CIN: U65922MH2005PLC272501 Registered & Corporate Office: Unit Nos. 203 & 204, 2nd Floor, A Wing Navbharat Estates, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai – 400015.

The Branch office of Vastu Housing Finance Corporation Limited

"Company") at Junagadh shall be shifted to the new premises as

customercare@vastuhfc.com Address: Unit Nos. 203 & 204, 2nd Floor, A Wing, Navbharat Estates, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai – 400015

Date: 26.10.2023

Vastu Housing Finance Corporation Limited Place: Junagadh

OICICI Bank **NSE** NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD. "Exchange Plaza", Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Notice is hereby given that the following Trading Member of the National Stock Exchange of India Ltd. (Exchange) has

further details (web-notice).

requested for the surrender of its trading membership of the Exchange:				
Sl. No.	Name of the trading member	SEBI registration no.	Last date for filing complaints	
1.	Aakraya Research LLP	INZ000301651	November 10 th , 2023	

The constituents of the above-mentioned Trading Member are hereby advised to lodge immediately complaints, if any, against the above mentioned Trading Member on or before the last date for filing complaints as mentioned above and no such complaints filed beyond this period will be entertained by the Exchange against the above mentioned Trading Member and it shall be deemed that no such complaints exist against the above mentioned Trading Member or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above-mentioned trading member will be dealt with in accordance with the Rules Rye-laws and Regulations of the Exchange/ NCL. The complaints can be filed online at https://www.nseindia.com/invest/file-a-co mplaint-online. Alternatively, the complain forms can be downloaded from https://www.nseindia.com/invest/downloaded

> For National Stock Exchange of India Ltd Vice President Regulatory Nifty50

d-complaint-form-for-offline-registration or may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices.

Branch Office: ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune- 411004.

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)] Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the Notice is fielding given to the public in general and in particular to the Bottowers) and contained by the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical possession** of which has been taken by the Authorized Officer of ICICI Bank Limited will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Earnest	Time of	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Vidhya Sarjerao Patil (Borrower) Rahul Vasant Bhujinge (Co-Borrower) Loan No. LBPUN00004836802	Flat No.107, 1st Floor, Kiran Shubhankaroti, Survey No. 128, Plot No. 28 to 32, 44 and 45, Village Sus, Tal. Mulshi, Maharashtra Pune- 411021. Admeasuring area of 678 Sq Fts I.e. 62.99 Sq Mtrs Carpet Alongwith Balcony and Right to Use One Four Wheeler Vehicle Parking Space	Rs. 40,21,548/- as on 31.10.2023.	Rs. 49,03, 000/- Rs. 4,90, 300/-	November 23, 2023 From 11:00 AM To 02:00 PM	December 13, 2023 From 11.00 AM onwards
The	online auction will take	place on the website of e-auction ag	ency M/s Ne	xXen Sol	utions Priva	te Limited

(URL Link-https://disposalhub.com). The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with further interest till December 12, 2023 before 10:00 AM else this secured asset will be sold as per schedule The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column

E) at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune- 411004 on or before December 12, 2023 before 04:00 PM and thereafter they ne submit their offer through the above mentioned website only on or before **December 12, 2023** before **05:00 PM** along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune- 411004 on or before December 12, 2023 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited"

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the E-auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 9004441677/7304905179

Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt Limited 4.Novel asset services pvt Itd have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date: October 27, 2023 Place: Pune

Authorized Officer ICICI Bank Limited

TENDER CARE —

Advertorial

KARNATAKA BANK APPROVES **ALLOTMENT OF EQUITY SHARE** CAPITAL OF ₹800 CRORES ON A PREFERENTIAL BASIS

The Committee of Directors of the Board of Karnataka Bank, at its meeting held yesterday, have approved allotment of 3,34,00,132 equity shares of face value of ₹ 10/- each, to HDFC Life Insurance Company Limited, Bajaj Allianz Life Insurance Company Limited, Quant Mutual Fund, Bharti AXA Life Insurance Company Limited and Bajaj Allianz General Insurance Company Limited ("Allottees"), at a price of ₹239.52/per equity share (including premium of ₹ 229.52/- per equity share), amounting to an aggregate of ₹799,99,99,616.64 (Rupees seven hundred ninety nine crores ninety nine lakhs ninety nine thousand six hundred sixteen and paise sixty four only) on a preferential basis. The Bank received 99.79% favorable votes from its shareholders for this preferential issue. Mr. Srikrishnan H., MD & CEO of Karnataka Bank, stated, "We are happy to have completed a successful Capital raise through PrefAllotment of Rs. 800 crs to 5 Marquee Institutional Investors. This is a major step in our transformation journey providing us the growth capital that will facilitate all our developmental activities

Mr. Sekhar Rao, Executive Director of Karnataka Bank. stated. "This capital raise of 800 crores through preferential issue of shares is a significant milestone in our journey towards growth and will help fortify our position in the market, enabling us to provide better services, expand our digital offerings, and maintain our commitment to excellence. The capital infusion will bolster Karnataka Bank's financial position, providing the necessary resources to innovate, and meet the evolving demands of the market. This development is a testament to the bank's unwavering dedication to excellence and the confidence it has earned among its stakeholders."

UNION BANK OF INDIA, BHUBANESWAR **REGION, ORGANIZED MEGA OUTREACH CAMP AT BHUBANESWAR CITY**

Mega Outreach Camp for Aspirational District in Khurda district was organized by Regional Office Bhubaneswar at various locations at Bhubaneswar city in the august presence of Central Office General Manager

Gokulananda Das, FGM Zonal Head and Bhubaneswar Sarvesh Ranjan, DGM and RH Bhubaneswar Niranjan Barik, AGM and Dy. RH Ashok Kumar Mishra, AGM



and Dy. RH Jeetendra Kumar Samal, AGM and MLP Head Hareram Shah along with executives from Regional Office Bhubaneswar, RLP Bhubaneswar, the Branch Heads of many branches of Bhubaneswar city branch and our bank's existing and new esteemed customers for the Mega Outreach Camp at Bhubaneswar. In the event around 200 sanction letters were distributed in various schemes to the customers. The Outreach Event was carried out at Nayapalli Branch, Chandrasekharpur Branch, Bhubaneswar Main Branch and Aiginia Branch. General Manager Gokulananda Das has discussed with the customers regarding the various scheme available with the bank and requested the customers available for giving more feedback for making the banking services more customer effective.

UTTARAKHAND CHIEF MINISTER PUSHKAR SINGH DHAMI PARTICIPATED IN THE CHENNAI ROAD SHOW

Uttarakhand Chief Minister Shri Pushkar Singh Dhami participated in the road show organized in Chennai on Thursday regarding the Global Investor Summit to be held in Uttarakhand on 08 and 09 December. During this period, Chief Minister Dhami held a meeting with investors from various sectors. Along with Chief Minister Shri Dhami.



Cabinet Minister Satpal Maharaj and Cabinet Minister Saurabh Bahuguna also participated in the Chennai Road Show.

MoUs worth Rs 10150 crore were signed in Chennai Road Show Chief Minister Shri Pushkar Singh Dhami invited investors from various groups for the Global Investor Summit to be held in Dehradun on 8 and 9 December 2023. He said that Tamil Nadu and Uttarakhand are spiritually connected. Rameshwaram in Tamil Nadu and Shri Kedarnath and Adi Kailash in Uttarakhand are world famous. He said that Lord Shiva is present in Rameshwaram in Tamil Nadu and Shri Kedarnath Jyotirlinga in Uttarakhand. The Chief Minister said that Uttarakhand and Tamil Sangamam will be taken forward.

SBI EMPOWERS DISTRICT MANAGERS TO EXPAND JANSURAKSHA SCHEMES AT GRASSROOTS LEVEL

The State Bank of India (SBI) organised a comprehensive workshop aimed at enhancing the outreach of Jansuraksha Schemes at the

Gram Panchavat level. The workshop brought together bank officials from 11



ries with the goal of empowering the Lead District Managers to facilitate the adoption of two important schemes: Pradhan Mantri Jeevan Jyothi Bima Yojana (PMJJBY) and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) among eligible citizens. As part of this drive, officials of the Bank will drive awareness through organizing successful camps in every Gram Panchayat and Ward in each district across the nation.

Under the PMJJBY scheme, individuals can obtain life insurance coverage, while PMSBY offers accidental insurance cover of ₹2.00 lacs each, all at an affordable premium of ₹436 and ₹20 per annum, respectively. The inauguration of this significant program was graced by distinguished individuals, including, Shri. Prashant Kumar Goyal, Joint Secretary (FI) from the Department of Financial Services, Government of India, Shri. Alok Kumar Choudhary, Managing Director (RB & O) at SBI, and Dr. P.C. Saboo, Chief General Manager - Financial Inclusion, SBI Corporate Centre, Mumbai.

EXPORTERS MEET 2023: FOSTERING GROWTH AND COLLABORATION IN THE EXPORT INDUSTRY

Bank of Maharashtra Navi Mumbai Zone in association with FPME Organised, the Exporters Meet 2023, a pivotal event in the export industry, it brought together manufacturers, exporters, and industry experts to deliberate on the present and future of the nation's exports. Held on 13th Oct 2023 at Indian Merchant Chamber of commerce at Churchagate this gathering provided a platform for critical discussions and networking opportunities.

The inaugural address was given by Shri Asheesh Pandey Hon'ble Executive Director of Bank of Maharashtra. He thanked all the exporters and informed that bank of Maharashtra is performing exceedingly well in all the parameters.





पुणे | शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३

या नोटीसीद्वारे कळविणेत येते की, अपिलार्थी आंदगाव ग्रामपंचायत, आंदगाव तर्फे सरपंच, श्री. प्रफुल्ल दत्तात्रय मारणे, ांदगाव, ता. मुळशी, जि. पुणे यांनी मौजे आंदगाव, ता. मुळशी, जि. पुणे येथील गट नं./स.नं. १२८/१ या मिळकतीबाबत मंजूर

२०२३ ही पुढील सुनावणी तारीख नेमणेत आलेली आहे. प्रस्तुत अपिलाचे चौकशीकामी सरर दिवशी सकाळी ११,०० वा. या कार्यालयात चौकशीकारिता पुराव्याचे कामपत्रांसह स्वतः जातीने अगर आपले कार्यसीर प्रतिनिधियामंत सर नोटीस मिळालेपासुन १० दिवसात न चुकता करर हतते जर नेमलेल्वा तारवसे, तळे व ठिकाणो आपण वा आपण प्रतिभीध वाच्याचे चौकशीसमयी वेसकर पाहिलीस प्रदुत्त अपिलाकामी आपले काहिती मृणणे नाही असे गुहित धरून अपिलाचे चौकशीकामी नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल व मागाह् तक्रार अगर म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही. यांची कृपया नोंद घ्यावी.

11/4/16				
अ. क्र.	गावाचे नाव	ग.नं/स.नं.		
१.	मौजे आंदगाव, ता. मुळशी, जि. पुणे	१२८/१		
सदर नोटीस मार्च सही व शिक्यानिशी आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी पणे विभागीय महसल पशिक्षण प्रबोधिनी जावधन ज ता				

मुळशी, जि. पुणे ४११०२१ येथुन जारी केली आहे.

धन ब. ता. मळशी. जि. पणे ४११०२१

मावळ-मुळशी, उपविभाग

जाहीर नोटीस

तमाम लोकास कळविण्यात येते की. खालील परिशिष्टांमध्ये तपशिलवार वर्णन केलेली मिळक भामचे आशिल **श्री. पेमाराम चौधरी** यांच्या मालकीची व ताबे. वहीवाटीची आहे. सदर मिळकतीचे ब्रम्हाजीराव व्यंकटप्पाराव भोगराजु व सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन यांचे दरम्यान झालेला दिनांक ०६/०६ १९९९ रोजीचा करारनामा (दस्त क्र ३०८६/१९९९ हवेली क्र. दि. ०९/०६/१९९९) मिळून येत नार्ह या संदर्भात हडपसर पोलीस चौकी, पुणे यांचेकडे ऑनलाईन No. 148564-2023 अन्वये फिर्याव नोंद केली आहे तर वर नमुद केलेले करारनामा दस्त यावरुन केला गेलेला कोणताही व्यवहार आमच्य आशीलांवर बंधनकारक राहणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदर मिळकती वाचून कोणाचेही कसलेही खरेदी. गहाण, दान, बक्षीस, लीज, वारसा हक्क, साडी चोळी अथवा इतर कोणत्याहि प्रकारच हक्क हित्रसंबंध अथवा सदर मिलकती संबंधी कोणत्याही प्रकारचे आर्थिक देणे-घेणे अथवा या संबंधी कोणतीही तक्रार आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसाचे आत आपले समक्ष येऊन आमची खात्री करून घ्यावी वरील मुदतीत तसे न केल्यास सदर मिळकतीवरील कोणाचेही कसलेर्ह हक्क हितसंबंध अथवा आर्थिक बोजा नाही व असल्यास त्यांनी तो समजून उमजून जाणीव पूर्वक सोड्न दिला आहे असे गृहित धरण्यात येईल आणि त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही, यार्च कपया नोंद घ्यावी

मिळकतीचे परिशिष्ट : तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, जिल्हा पुणे व मे. सब रिजस्ट्रार हवेली यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे हडपसर येथिल स.नं. २७-अ हिस्सा नं. ४-अ, स.नं. 28, हिस्सा नं ३-ब, स.नं. २८-ह हिस्सा नं. ४–अ / १-ब व स.नं. २८ हिस्सा नं. ४–अ/२ या मिळकतीवर बांधलेल्य सिद्धिवनायक आंगण B-२ सहकारी गहरचना संस्था मर्यादित या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील

सदनिका क्र. १७, आदित्य रेसिडेन्सी (हाउस ऑफ जगताप), मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे

महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास पोत्साहन देणे) त्यांची विकी व्यवस्थाप

मानीव अभिहस्तांतरण अर्ज क्र. ४००/२०२३/३६९ अर्जदार : सोपान रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्था मर्या. पता स. नं. १३, हिस्सा नं. ३वी/२/२U/१वी/१वी/१, हडपसर, गुणे ४११०२ गुफे अध्यक्ष, श्री. निगम गोविंदलाल शाह, सचिव, श्री. गणेः

तक अध्यक्ष, आ. निर्माण गांवदलाल श्राह, साचव, श्रा. नेपांश चांगरेंद बोगरेंद कि दुं विकृद्ध गांवदाल शांवर कि वार्य कि वार्य के सामित कि वार्य ससाणें, पताः गर्लट नं , प. दुसरा मनला, एमपींबी चेंद्रस्त, स.नं, १६६, पृणे संलापूर ठें, इड्डासर, एगे थेर ९०-८ २. १. श्री. अनुन सामाज बनकर, २. सी. सुभ्रदा अर्जुन बनकर, ३. श्री. केमण अर्जुन बनकर, २. श्री. केमण अर्जुन बनकर, ५. श्री. केमण अर्जुन बनकर, ५. श्री. केमण अर्जुन बनकर, ५. श्री. केमण अर्जुन बनकर, ८. सी. प्रथा केमण बनकर, ६. श्री. केमण केमण बनकर, ६. श्री. नेपांच केमण वनकर, ६. श्री. केमण केमण बनकर, ६. श्री. केमण केमण बनकर, ६. श्री. केमण केमण बनकर, १९. सी. मही अर्जुन वनकर, १९. सी. नंदा भरत फुलें, १९. सी. अर्घा अर्मोक केमण बनकर, १९. सी. नंदा भरत फुलें, १९. सी. अर्घा अर्मोक केमण बनकर, १९. सी. नंदा भरत फुलें, १९. सी. अर्घा अर्मोक केमण बनकर, १९. सी. नंदा भरत फुलें, १९. सी. अर्घा अर्मोक केमण बनकर, १९. सी. नंदा भरत फुलें, १९. सी. अर्घा अर्मोक केमण बनकर केमण बनकर

सक्षम प्राधिकारी तथ जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर, पुणे

महाराष्ट मालकी हक्काच्या सदनिकांबाबर (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत अधिनियम १९६३ याच्या कलम १० (१) अन्वये नोटीस कार्यालय : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पूर्ण शहर, साखर संकुल तळमजला, शिवाजीनगर,

अर्ज क्र. १३९/२०२३/३६७

पत्ता : स. नं. २८६, हिस्सा नं. ३/१, बाणेर, पुणे तर्फे मुख्य प्रवर्तक, श्री. राजेंद्र सौचिक, विरुद्ध

उपरोक्त अर्जदार यांनी वरिल उल्लेखिलेल्या कायद्यान्व नियो. रवी किंगस्टन अर्व्हेन्यु सहकारी संस्था मर्या. पत्ता : स.नं. २८६, हिस्सा नं. ३/१, बाणेर, पुणे या संस्थेच्या नोंदणी करणे कामीचा अर्ज क्र. १३९/२०२३ दाखल केला आहे. सदर अर्जाची सुनावणी दि. १७/१०/२०२३ रोजी घेण्यात आली. सदर दिवशी अर्जदार संस्थेच्या वतीने ॲड. मिलिंद डहाके हजर, जाब देणार क्र. १ (अ.ब.,क) गैरहजर, सबब जाब देणार क्र. १ (अ. ब., क) यांना जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सदर अर्जाची पुनश्च सुनावणी दि. ०२/११/२०२३ रोजी दु. ३.०० वा. जिल्हा उपनिबधक सहकारी संस्था, पुणे शहर, पुणे वांचे कार्यालय, साखर संकुल, न. ता. वाडी, शिवाजी नगर, पुणे ४११ ००५ या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. सदर सुनावणीस जाब देणार क्र. **१ (अ,ब,क)** यांनी उपस्थित राहून म्हणणे मांडावे अन्यथा त्यांना काहीही म्हणावयाचे नाही असे समजन दाखल केलेल्या दपत्राआधारे कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुणवत्तेवर निर्णय

पुणे, दिनांक : १९/१०/२०२३ (संजय राऊत सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर, पुणे.

PUBLIC NOTICE

D.B Diamond, Revenue Coloney, Shivajinagar, Pune-411005 (Hereinafter referred to as Erstwhile Owner) was erstwhile owner in respect of Flat no.06, DB'S DIAMOND APARTMENT CONDOMINIUM constructed upon City Survey No.1170/25 situated t village Shivajinagar (Bhambhurda), Pune (hereinafter referred to as said Property) lowever original title-deed in respect of said Property i.e. Last Will dated 14.02.2004 which executed by Mr. Mansukhlal Jashbhai Kamdar is misplaced/lost on 14/04/2018 at Mital Chambers, JM Road, Pune. The said Owner have assured that they have absolute ownership ights in respect of said Property and the said Property is free from encumbrances.

Any person/bank having in possession of the said Original title deed mentioned above para or having any right/interest in said Property, should inform us on address ntioned below within 7 days from the date of this notice. Date: 26/10/2023

Adv. RAHUL R. GAWALI Office Pune: Off No. 24, 4" Floor, Aasmi Towers, Opp to AISSMS College, Near Canara Bank Circle Office, Be and Shivajinagar District Court, Shivajinagar, Pune - 411 005. Tel: 020-29705151 Mob.: 9922735518 Parner Offic Komal Vihar, 2nd Floor, Office No. A-201, Court Lane, Parner Tal Parner, Dist. Almednagar, Pinc Ode: 414 031: 02488-221376 Email: adv.gawali555@gmail.com / adv.gawali333@gmail.com Website: www.rrgadvocates.com

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या जाहीर नोटीशीने कलविष्यात येते की खालील परिशिष्ठामध्ये वर्णन केलेली मिलकत हि आमने अशील **श्री हिली** त्य तथाकाना था गाहार नाटाशान कळावण्यात वत का, खालाल पाराश्रामध्य वयन कलला ।मळकता हा आमच अशाल क्षा. **। दला** घुनाय हनमघरा, स.नं. २५१२, फ्लॅंट नं. ३ टाक्सी टेंग, कनॅनार पुणे न वाची खरीमानलके कर्जे-हकक हा प्रश्वका तो बहिताची गाहै. त्यानुसार त्यांचे नावाची नींद हि फेरफार नं. १४८० अन्वये सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी सन २०१९ साली घेण्यात आली होती. सर ाळकत हि आमचे अशील यांना आर्थिक गरज भासल्याने विकीस काढली असता **सौ. रुपाली राजेश भजबळ** रा- सी / २ / १३ यशवं वकाण नगर धनकरडी पुण ४११०४३ चांना विक्री करण्याचे ठरवले त्यानुसर सरद खरेरीखतार वस्त हा मे. डुक्या निर्वधक हरेली ने ? गांचे कार्यलयात रस्त नं. २६२१ / २०२० अन्वये दि. २०/०२/२०२० रोजी नोंदणीकृत करण्यात आलेला आहे परंतु सदर खरेरीखतामध्य मुद्द मोबदला सी. धुन्बळ यांनी आमचे अशील यांना आज रोजी पर्यंत वेळवेवळी संपर्क करून देखील दिलेला नाही. ठरलेला मोबदला न याने सदर मिळकतीचे खरेदीखत रद्द करून देणे बाबत सौ. धुजबळ यांनी आमचे अशील यांना हमी व विश्वास दिला आहे कारण कि सद ठकत हि आमचे अशील यांचे प्रत्यक्ष ताबे – वहिवाटीमध्ये आहे परंतु तरीदेखील सदर सौ. धुजबळ ह्या ७/१२ वरील नोंदीच्या आधारे सद ळळता है जाने जेताता न उनके वाज "अन्वजान के जान हैं प्राचना के जाने हैं कि हैं ककतीचे संबंधने त्रयस्त इसामीं वेकावरेशीर व्यवहार करणवाची चाट शक्तता आहे. सर मिळकतीचे संबंधने इस कोणीही सर सी होते हो जो अन्वळ यांचेशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नये या उपरही इतर कोणीही सर मिळकतीवावत कोणत्याही प्रकार वेव्यवहा ज्ल्यास तो सदर मिळकतीमध्ये आमचे अशीलांचे असलेले हक्क अधिकार यावर बंधनकारक राहणार नाहीत याची कपया नोंद घ्यावी, सव

ारारारा में से राज्यकाराज्य जीन प्रसादाय के प्रशासित हम्म सानामका बाने ने मानास्थ शिक्षी नाम मूर्ण मान पूजा कर मिलकतिये संबंधीम अब इसामांची फासवापुक्त होऊ नरी ससेच सरद मिळकतिमाच्ये आमचे असीलांची असरलेल्या हकका आफिकारोगच्ये बाधा मांगा होऊ नये कपूज हि नोटीस प्रसिद्ध करणावा आली असे. परिषिष्ट : मिळकतिये दार्णां न कुकडी पूर्ण भेट तुकडी हु में भीट तुकडी हु है है है से स्थान ८४६.८९ चौ.मी. पैकी क्षेत्र ११०३.९४ चौ.मी अशी खुली जागामिळकत यांसी चतुःसीमा पुढीलप्रमाणे **पूर्वेस -** नियोजित १०० फुटी डी. पं , **दक्षिणेस -** स. स.नं. १४८० पैकी उर्वरित क्षेत्र, **पश्चिमेस -** ओढा, **उत्तरेस-** श्री. सुरेश केशव वर्तक यांची मिळकत हि मिळकतू स

ADV. SOMNATH S. WAHALE
OFFICE ADD- 103, Sharmad Residecy, Shilavihar Colony, Paud Phata,
Karve Road, Pune-411038 Mo. - 9767842829 email:- somnathwahale 1991@gmail.com

जाहीर नोटीस तहसिलदार सातारा याचे कोटात

तहसिल कार्यालय सातारा क्रं/१५५./एसआर-११/२०२३

सातारा दि. ११ /१०/२०२३ अर्जदार – १. रविंद्र बाळकृष्ण जाधव, रा. गोवे ता.जि.सातारा

सामनेवाला – १ . अरूण कृष्णाजी म .वा २ . रामचंद्र काशिनाथ गाडगीळ ३ . सदाशिव आनंदा जाधव

१. ओंकार अरूण गाडगीळ २ . अर्चना अरूण गाडगीळ दोघेही रा .७०३ पद्मनाथ गोल्डन व्हॅली०४१ ४११ घायरी पुणे,तारांगण जवळ

४. प्रभाकर कृष्णाजी ५. रंगराव आनंदराव जाधव ६. शशिकांत बबन जाधव ७. योगेश सदाशिव गाङगीळ ८ . सुषमा सँदाशिव गाङगीळ ९ . एकनाथ शंकर जाधव १० . घनश्याम शंकर जाधव ११ .बाळकृष्ण दगडु जाधव १२. संदीप बबन जाधव रा.गोवे ता.जि.सातारा मौजे गोवे ता .जि सातारा येथील ग .नं . खालीलप्रमाणे नमुद केले असून त्यांचे संबंधित सामनेवाला

सर्व्हे नं .		क्षेत्र	31	ाकार
ग.नं.	हे	आर	रू	पैसे
२३२/٩	o	६१	8	८७

सदर जिमनीबाबत आरटीएस केसचे काम खाली सही करणार यांचे कार्यालयात सुरु आहे. तरी संबंधित कळ/ सामनेवाला अगर त्यांच्या वारसांनी अगर सामनेवालाकडुन त्यास हक्क प्राप्त झाले आहे अशा इसमांनी रवत: अगर प्रतिनिधी यांनी तहसिल कार्यालय सातारा येथे दिनांक २१ / ११ / २०२३ रोजी सकाळी . १९.०० वाजता हजर रहावे व आपला परावा सादर करावा . नेमले तारखे दिवशी जमिन मालक यांचे वारस प्रतिनिधी अगर हक्क प्राप्त झालेले अन्य इसम हजर न राहिल्यास त्यांच्या गैरहजेरीत आरटीएस केसकामी चौकशीचे काम पूर्ण करणेत येईल याची नोंद घ्यावी

तहसिलदार सातारा

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते कि. खालील परिशिष्ठ मध्ये वर्णन केलेल्या फ्लंट मिळकती ान मालक सौ समृद्धी सचिन साळवी राहणार फ्लॅट नंबर जी/६, गिरीराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स, बिजलीनग चिंचवड, पुणे ४११०३३ या असून सदर मिळकत त्यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकी हकाची व वहिवाटीची असून सद फ्लंट मिळकत त्यांचे ताबे वहिवाटीत असून त्यांचे नावाची नोंद पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन दप्तरी मालक म्हणून व गंगोत्री सहकारी गृहरचना संस्था मर्यादीत या सोसायटी च्या दप्तरी सभासद म्हणून झालेली आहे सदर फ्लॅट मिळकत आमचे अशिल श्री. अभय दत्तात्रय चव्हाण व मयरी शरद साळवी उर्फ सौ. मयरी अभय चव्हाण लग्नानंतरचे नाव) यांना कायमखुश खरेदी देण्याचे ठरविले असुन, सदरे फ्लॅट मिळकतीचे गृहशक्ती फुलरटॉन इंडिय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथून दिनांक २९/०६/२०१७ रोजी लोन अकाऊंट नंबर ६०१९०७२१०१८३९७ ६०१९०७२१०१८३९७६ अन्वये घेतलेले रक्तम रुपये २१,६०.०००/- एवड्या रकमेचे कर्ज वगळता मालकी हकाची. निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याची खात्री व भरवसा आमचे अशिलांस दिलेला आहे. तरी सदर मिळकतीविषर्य कोणासही गृहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, तारण, चोळीबांगडी, साठेखत, करार, खरेदीखत, दावा, वाटप, कोर्ट, कचेरी, वाद-विवाद, कुळ वहिवाट, कुलमुख्त्यार वा अन्य कोणत्याही प्रकारे तोंडी अगर लेखी करार- मदार ह**ख** हितसंबंध अथवा अधिकार इ. असल्यास सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अस्सल कागदपत्रानिश ासणारे हक हितसंबंध त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजण्यात येईल व आमचे अशिल पुढील खरेदीच पवहार पर्ण करतील व त्यानंतर कसलीही हरकत तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.

मिळकतीचे वर्णन(परिशिष्ट): तुकडी पुणे, पोटतुकडी ता. हवेली, मे सब रजिस्ट्रार साहेब हवेली यांचे अधिका कक्षेतील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे कार्यक्षेत्रातील तसेच गांव मौजे चिंचवड येथील सर्वे नं. १५७ व हिस्सा नंबर १+२/१ येथील सि. टी. एस. नंबर ३०४४ या जिमन मिळकतीवर बांधलेल्या गिरीराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स या प्रकल्पातील बिल्डिंग नंबर बी २ जी म्हणजेच गंगोत्री सहकारी गृहरचना संस्था मर्यादीत या इमारतीतील तुम्हार खरेदी देत असलेल्या व या जाहीर नोटीसीचा विषय असलेले पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ६, बिल्ट अप क्षेत्र ५३ वौरस मिटर, येणे जाणेचे व इतर सामाईक अधिकारासह फ्लंट मिळकत

येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली असे कळावे.

ठिकाण - पुणे दिनांक- २६/१०/२०२३

ॲड. श्री. प्रशांत दिलीप भागवत ऑफिस - ई / ८, गिरीराज हाऊर्सिंग कॉमप्लेक्स, बिजलीनगर, चिंचवड, पुणे ४११०३३. भ्रमणध्वनी - ९५५२५४७३ / ९८२२८

SHRI SHANKAR SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD.

SADASHIVNAGAR TAL-MALSHIRAS DIST- SOLAPUR

E-TENDER NOTICE

SUGAR PLANT EXPANSION & **MODERNIZATION** FROM 2500 TCD TO 4500 TCD WITH EXISTING 17.2 MW **COGENERATION & 35 KLPD DISTILLERY PLANT from** reputed and Experienced Contractors and addressed to the Shri Shankar Sahakari Sakhar Karkhana Ltd; Sadashivnagar Tender Documents, Qualification information form & BOQ can be downloaded from the website - http// eprocurement.synise.com Conditional bids will not be accepted.

Executive **Managing** Vice Chairman Chairman Director Director

शाखा कार्यालय : पहिला मजला, कार्यालय क्र. २३, २४, ^२५, सातारा सिटी बिझनेस सेंटर, स. क्र. २८३/१, ए, फायनल प्लॉट क्र.–२९, सबप्लॉट क्र.–१, राधिका रोड, कारंजे तर्फ, सातारा–४१५ ००२.

(नियम ८ (६) ची तरतूद पाहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी सूचना

अंमलबजावणी कायदा, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई–लिलाव विक्री सूचना. समस्त जनतेला आणि विशेषत्वाने कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते कीं, प्रतिभूत धनकोंकडे तारण/प्रभारात असलेली खालील वर्णनाची स्थावर

ऑनलाइन लिलाव आमच्या लिलाव एजन्सी **ग्लोबल टेक**च्या संकेतस्थळावर (URL Link-https://BestAuctionDeal.com) वर करण्यात येईल. ाहाणदार/सूचना पाठविलेले यांना **२० नोव्हेंबर २०२३** रोजी **सायं. ०५.०० वा.** पूर्वी पुढील व्याजासह संपूर्ण थकबाकी चुकती करण्याची शेवटची संधी देण्यात येत

कार्यालय क. २३, २४, २५, सातारा सिटी बिझनेस सेंटर, स. क. २८३/१, ए, फायनल प्लॉट क्र.–२९, सबप्लॉट क्र.–१ राधिका रोड, करंजे तर्फ, सातारा –४९५ ००२ येथे २० **नोव्हेंबर २०२३** रोजी किंवा तत्पूर्वी <mark>दु. ०४.०० वॉ. पूर्</mark>वी सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्या की, प्रस्तावित बोलीदार त्यांचे प्रस्ताव संकेतस्थळाद्वारे सादर करू शकत नसतील तर निविदा दस्तावेजाची स्वाक्षरित प्रत उपरोक्त नमूद वेळेनुसार **आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड**, पहिला मजला, कार्यालय क्र. २३, २४, २५, सातारा सिटी बिझनेस सेंटर, स. क्र. २८३/ँ१, ए, फायनल प्लॉट क्र.–२९, सबप्लॉट क्र.–१, राधिका रोड, **करंजे तर्फ, सातारा–४९५ ००२** येथे **२० नोव्हेंबर २०२३** रोजी किंवा तत्पूर्वी **साय. ०५.०० वा.** पूर्वी सादर करू शकतील. इसारा रक्कम ठेव धनाकर्ष (डीडी)/ नेरीक्षण. लिलावाच्या अटी व शर्ती किंवा निवेदा सादरीकरणासंबंधित अधिक स्पष्टीकरणासाठी कपया **आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड** यान

विक्रीच्या सविस्तर अटी व शर्तींसाठी कृपया संकेतस्थळ https://www.icicihfc.com/ वर भेट द्या.

दिनांक: २७ ऑक्टोबर २०२3 प्राधिकृत अधिकारी ठिकाण : सातारा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

ग्रामपंचायत कार्यालय धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे

		-		_
	खुली निविदा क्र. १ बी	-१ निविदा सूचना ह	क्त १/२०२३-२४	
अ. क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम अंदाजत्रकीय रक्कम	निविदा फी	इसारा रक्कम
٩	मौजे धामणी येथे जलजीवन मिशन अंतर्गत	४३३८९०/-	५००/-	×339/-

अ**टी व शर्ती :-** १) वरील कामाचे प्रपत्र ग्रामपंचायत कार्यालय धामणी येथे उपलब्ध करून देण्यात येईल. २) सदर निविदा पत्रासोबत नियम व अटी शर्ती असतील. ३) सदर निविदा दिनांक २७/१०/२०२३ ते ०४/११/२०२३ शनिवार सकाळी ११.०० वाजेपर्यंत नियम व अटीनुसार जमा करावी

ग्रामसेवक

सरपंच प्रामपंचायत धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे ग्रामपंचायत धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे

TENDER NOTICE

Supply, Installation, Commissioning and Testing of Cleaning and Grading Machinery 4 TPH with Color

The Government of Maharashtra is implementing the World Bank- funded Hon. Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation (SMART) Project. Kasheshori Farmers Producer Company Ltd. is one of the beneficiaries of the project and is inviting offline bids for the above-mentioned machinery. The bid document is available on the project website www.smart-mh.org, in the tender and procurement section. The last date for submission of offline bids is 15/11/2023 up to 03:00 PM. Any updates or notices shall be published on the aforementioned website only.

Kasheshori Farmers Producer Company Ltd., Pothra, Tq. Dist. Beed

M/H/VITARAN

E-TENDER NOTICE

Separate sealed Bids in prescribed forms are invited for execution the work of 22kV HT Underground Cable as Incomer source to proposed Substationand other allied works including Five - year guarantee (including 2 years defects liability) period, at Ashdan Developers, Wagholi in Mulshi division under Pune Rural Circle of Pune Zoneas defined in the Bio Documents under Pune zone as details below, T-15/23-24: Pune RuralCircle Tender Cost Rs. 1646.49 Lakhs, EMD Rs. 8.23245 Lakhs Tender Fee - Rs 10,000/- + 18 % GST = Rs. 11,800/- (Non-Refundable). For details please visit our website http://works.mahadiscom.in/eTender, Contact person: Shri. D. S. Bikkad, Executive Engineer (Admn.), Phone Nos.: 020-26065740; Mb No 7875767003, email: cepuneurban@gmail.com

(HO PR No. - 376)

Chief Engineer (PZ)

TENDER NOTICE

Construction of Shed (Cleaning & Grading Unit also Raw Materials Shed)

The Government of Maharashtra is implementing the World Bank-funded Hon. Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation (SMART) Project. Kasheshori Farmer Producer Company Ltd. is one of the beneficiaries under the project and inviting offline bids for above mentioned works. The estimated cost of work is Rs. 91.63 Lakhs. The bid document is available on the project website www.smart-mh.org in tender and procurement section. The last date for submission of offline bid is 09/11/2023 up to 03:00 PM. Any updates or notices shall be published on aforementioned website only.

> Kasheshori Farmer Producer Company Ltd., Pothra, Tq. Dist. Beed



छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (यांत्रिकी विभाग)

पत्ता : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका दुरध्वनी क्रमांक : (०२४०)२३३३५३६-४० फॅक्स क्रमांक (०२४०)२३३१२१३ कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) मुख्य कार्यालय : टाऊन हॉल, ळ्यपती संभाजीनगर-४३१००१ ई-निविदा (मुदतीसाठी संपर्क) मो. ९७६४९९९७८० जा.क्र./मनपा/यां/३२५३/२०२३

अ. निविदा भरण्याची कामाचे नाव क्र. अंतिम दिनांक घनकचरा प्रक्रिया केंद्र पड़ेगाव, चिकलठाणा, ०१/११/२०२३ हर्सूल येथे अग्निशमन यंत्रणा उभारणीबाबत.

(निविदा रक्कम रु. १४२२३९६०/-) संकेतस्थळ <u>www.maharashtra.gov.in</u> वर उपलब्ध आहे.

कार्यकारी अभियंता, (यांत्रिकी)

PEGASUS

पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५-५६, ५वा मजला, फ्री प्रेस हाऊस, निपन पॉइंट, मुंबई-४०० ०२१. दुख्वनी : ०२१-६१८८ ४७००. ई-मेल : sys@pegasus-arc.com, युआरएल : www.pegasus-arc.com

ई-लिलावाद्वारे विकीची जाहीर सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट, २००२ सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अंतर्गत स्थावर मालमत्तांची विक्री तमाम जनतेस व विशेषतः कर्जदार, सहकर्जदार व हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको-

पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड-पेगासस ग्रूप वन ट्रस्ट ३२ (पेगासस) चे ट्रस्टी म्हणून आपल्य क्षमतेत कार्यरत यांच्याकडे गहाण/प्रभारित असलेल्या स्थावर मालमत्ता अर्थात खालील निर्देशित प्रतिभेत संपत्तींचे यांनी सरफेसी कायदा, २००२ च्या तरतुदींअंतर्गत अभिहस्तांकन करार दि. २७.१२.२०१८ अंतर्गत इंडसइंड बँक लिमिटेडद्वारे खालील निर्देशित प्रतिभूत हितसंबंधांसहित खालील निर्देशित कर्जदारांच्या कर्जीचे अभिहस्तांकन केले आहे, ज्या मालमत्तांची सरफेसी कायदा व त्याअंतर्गत विहित नियमांतर्गत दि. १७.११.२०२३ रोजी सर्व ज्ञात व अज्ञात देण्यांसमवेत ''जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जी आहे'' व ''जी काही आहे तेथे आहे तत्त्वावर'' विक्री करण्यात येत आहे.

पेगाससच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफेसी कायदा व सरफेसी नियमाच्या तरतुदीअंतर्गत दि. ०५.०३.२०२० रोजी स्थावर मालमत्ता असलेल्या खालील निर्देशित प्रतिभूत संपत्तींचा प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. लिलावाचा तपशील खालीलप्रमाणे आहे

П	retellatat (14cilet Gielleig ila) o	ilų.		
	कर्जदार/सहकर्जदार/हमीदार	१. मे. लिमकर असोसिएट्स,		
	यांचे नाव :	२. श्री. दिलीप दत्तात्रय लिमकर,		
П		३. श्री. धवल अनंत लिमकर,		
		४. श्रीमती शर्मिला दिलीप लिमकर		
	थकबाकीचा तपशील,	दि. २४.१०.२०१८ रोजीनुसार रु. ४०,१७,५७७.३३ (रु. चाळीस लाख सतरा		
П	ज्याकरिता प्रतिभूत संपत्तीची	हजार पाचशे सत्त्याहत्तर व तेहतीस पैसे मात्र) अधिक दि. २५.१०.२०१८ पासून		
П	विक्री करण्यात येत आहे :	प्रदान व वसुलीच्या तारखेपर्यंतचे कंत्राटी दराने पुढील व्याज तसेच मूल्य, प्रभार		
		व खर्च रक्कम		
	विक्री करण्यात येत असलेली	पुढील विवरणीत मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड – फ्लॅट क्र. ९, दुसरा मजला,		
П	प्रतिभूत संपत्ती अर्थात स्थावर	ए-१ इमारत, मोजमापित एकूण विक्रीयोग्य बिल्टअप क्षेत्र साधारण ५३५ चौ.		
П	मालमत्तेचा तपशील :	फट अर्थात ४९.७३ चौ. मी. (बाल्कनी, जिने, खोल्या आदींचे क्षेत्र समाविष्ट)		
		तसेच रूम लेव्हल/टॉप टेरेस क्षेत्र मोजमापित ५५ चौ. फूट अर्थात ५.१२ चौ.		
		मी., ''पद्मजा पार्क'' म्हणून ज्ञात प्रोजेक्टमधील, नोंदणीकरण उपजिल्हा तालुका		
П		ली, जिल्हा पूणे व पूणे महानगरपालिका हद्दीतील, सर्व्हे क्र. ०८ (जुना), नवीन		
П		सर्व्हें क्र. १०, मौजे कात्रज, पूणे, मोजमापित ४०,००० चौ. मी. मालमत्तेच्या सीमा		
П		पुढीलप्रमाणे : पूर्वेस : सर्व्हें क्र. जुना ९, नवीन ११, पश्चिमेस : सर्व्हें क्र. ७–ए,		
		दक्षिणेस : संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, उत्तरेस : धनकवडी गाव हद्द.		
	सरसाई आयडी :	ॲसेट आयडी : २०००२६१९९९५९		
		सिक्युरिटी आयडी : ४०००२६२५१५३९		
	राखीव मूल्य, ज्या खाली	रु. २२,३८,०००/ – (रु. बावीस लाख अडतीस हजार मात्र)		
	प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली			
	जाणार नाही (रु.मध्ये) :			
	इसारा रक्कम ठेव (इरठे) :	रु. २,२३,८००/ – (रु. दोन लाख तेवीस हजार आठशे मात्र)		
	दावे, काही असल्यास, जे	थकीत सोसायटी मेन्टेनन्स देणी (दि. ३१.०३.२०२३ रोजीनुसार)		
	मालमत्तेकरिता करण्यात आलेले	रु. ५५,५५०/- पर्यंत.		
	आहेत तसेच प्रतिभूत धनकोंना			
	ज्ञात अन्य देणी व मूल्य :			
	मालमत्तांचे परीक्षण :	दि. ०२.११.२०२३ रोजी दु. १२.०० ते दु. २.०० पर्यंत.		
	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	١٠		

हिना विचारे (संपर्क क्र. ९००४१०३६५२) बोली सादरीकरणाची अंतिम दि. १६.११.२०२३ रोजी दु. ४.०० वाजेपर्यंत तारीख : बोली उघडण्याची तारीख व ई-लिलाव/बोली वेबसाइट (https://sarfaesi.auctiontiger.net) ठिकाण : च्या माध्यमातून दि. १७.११.२०२३ रोजी स. ११.०० ते दु. १.०० या वेळेत सदर सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्सच्या नियम ८ व ९ अंतर्गत वरील निर्देशित कर्जदार/सहकर्जदार

हमीदारांना पंधरा (१५) दिवसांची सूचनासुद्धा आहे. लिलावात सहभाग घेण्याकरिता आपल्या बोली सादर करण्यापूर्वी विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कृपया प्रतिभूत धनकोंची वेबसाइट अर्थात http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html वर दिलेली लिंक पाहावी. बोलीदारांनी वेबसाइट <u>https://sarfaesi.auctiontiger.net</u> येथेही भेट द्यावी किंवा सेवा प्रदाते मे. ई-

प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लि., ऑक्शन टायगर बोलीदार साहाय्य क्र. + ९१ ९२६५५६२८२१ व ९३७४५१९७५४, ई-मेल : support@auctiontiger.net येथे कोणतीही बोली सादर करण्यापूर्वी संपर्क साधावा

पेगासस ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रायद्हेट लिमिटेड दिनांक : २७.१०.२०२३ (पेगासस ग्रूप वन ट्रस्ट ३२ चे ट्रस्टी)

जाहीर नोटीस

अस्तिम् ता. मुळशा, जि. पुण थाना भाग आस्तात् ता. मुळशा, जि. पूण वयाल गट न. तस्त. र रटार या मिळकताबाबत चजु कलला फेलफरा नॉ. इत. रट था नॉर्ची विकट्स अस्तिल राखक केले आहे. प्रस्तुत अपिलातील जाबरेणार १) सी. हेसा संभाजी शिरं, रा. आंदगाव, ता. मुळशी, जि. पुणे, २) गाबकामगार तलाठी, आंदगाव मुटा यांनानेटीसा काबूनहीं वातंत्रा रेगडल राहिलेने त्यांना प्रस्तुत प्रकरणी सुनावणीकामी हजर राहणेकितिता वर्तमानयज्ञात्न जाहीर नोटीस रेगांची विनतीं अपिलाणीं यांनी केललियां आहे. तरी या नोटीशीद्वारे सर्व संबंधितांना कळवेणोत वेते की, उपरोक्त जमिनी संदर्भातिल प्रस्तुत दाव्याच चौकशीकामी दिनांक ०६/११/

क्र. आरटीएस/अपिल/एसआर/२७०/२०२३ पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी,

आवास फायनान्शिअर्स लिमिटेड

(पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या नावाने ज्ञात) (CIN:L65922RJ2011PLC034297

ार्थी, **आवास फायनान्शिअर्स लिमिटेडचे (''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' या नावाने पूर्वज्ञात)** निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकारी, प्रतिभूती आणि वित्तीय मालमतांच युनर्रचना आणि प्रतिभूत हित अंमलबजावणी कायदा, २००२ अंतर्गत आणि प्रतिभृत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम ९ सहबाचित अनुरुछेद १३ (१२) अंतर्गत मला प्रदत्त अधिकारान्वये, खालील नमूद कर्जदारांना संबंधित सूचनेमध्ये नमूद रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी बोलावण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती. कर्जवार रक्कम परतफेड करण्यास असमर्थ राहिले, निम्नरवाशरीकारांनी खालील नमूद वर्णनाच्या मालमत्तेचा सदर अधिनियमाच्या नियम ९ सहवाचित सदर कायद्याच्या अनुरुकेद ९३ (४) अंतर्गत मला प्राप्त अधिकाराचा वापर करून खालील नमूद तारखेला खालील वर्णनाच्या मालमत्तेचा तावा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व हमीदार आणि आम जनतेला यादारे मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार न करण्याचा इशारा देण्यात येत आहे आणि मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास तो व्यवहार खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याजाकरिता **आवास फायनान्शिअर्स लिमिटेडच्या (''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' या नावाने पूर्वज्ञात)** आकारांना अधीन राहील

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख व रक्कम	मालमत्तेचा तपशील	ताबा घेतल्याची तारीख व प्रकार
पप्पू रावत, श्रीमती आशा रावत	१५ डिसेंबर २२	फ्लॅट क्र. १४, चौथा मजला, दर्पण रेसिडेन्सी, गट क्र. ४३, नायगाव,	२५ ऑक्टो.
जामीनदार : श्री. महादू गोसावी	₹ ९०५४०६.४१/-	लोणावळा, मावळ, पुणे, महाराष्ट्र	२०२३ रोजी
(खाते क्र.) एलएनपीआयएम००३१३	१५ डिसेंबर २२	मापित क्षेत्रफळ ५५.७६ चौ. मीटर्स	प्रतीकात्मक ताबा
-9800030६९			घेतला
जयसिंग सी. गौड, श्रीमती संतोष जयसिंग गौड,	१० मे २३	स. क्र. ४६, हिस्सा क्र. ४३/२७, तळ+३ बांधकाम, गाव कोंढवा बुदुक,	२५ ऑक्टो.
श्री. उमेश जयसिंग गौड	₹9९२३३८३/-	हवेली, पुणे, महाराष्ट्र येथे स्थित मालमत्ता	२०२३ रोजी
(खाते क्र.) एलएनपीयूएन००३२१	८ मे २३	मापित क्षेत्रफळ १३१.८० चौ. मीटर्स	प्रतीकात्मक ताबा
-220988863			घेतला
रशन - जगान विजंक - २७	00.2023	गाशिकन शशिकारी आनाग	remarkerant fathà

अकलूज नगरपरिषद, अकलूज

ता. माळशिरस जि.सोलापूर (महाराष्ट्र) फोन - (०२१८५) २२०३५,२२५९२ Gmail-comcakluj21@gmail.com स्थापना दिनांक ०३-०८-२०२१ जा.क्र.४५०/ अनप/मिळकत. वि/२०२३

जाहीर ई-लिलाव सूचना

अकलज नगरपरिषदेच्या मालकीचे माळेवाडी शॉपिंग सेंटर मधील गाळा नंबर ५ व ६. सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील शॉपिंग सेंटर स्टेज २/३ येथील गाळा नंबर ७३, स्विमिंग टॅंक लगत मिनी शॉपिंग सेंटर येथील गाळा नंबर १९,२० व ३१ सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील शॉपिंग सेंटर स्टेज ५ येथील गाळा नंबर ३९ या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रिया मध्ये इच्छुक लिलावधारकांचे सहभागाकरिता जाहीर ई-लिलाव सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर ई- लिलावाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) ई-लिलावात भाग घेणाऱ्यांनी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर युजरनेम व पासवर्ड नोंदणी करून घेणे आवश्यक राहील

तसेच स्वतःचे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) वापरणे गरजेचे आहे. २) ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छित असलेल्या लिलावधारकांना www.eauction.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पात्रता मिळविणेसाठी आवश्यक दस्तऐवजाची पूर्तता करावी लागेल. ई-लिलावात भाग घेण्यासाठी अनामत रक्कम रुपये १०,०००/- व नापरतावा लिलाव फी रक्कम १०००/- ही RTGS द्वारे पुढील बँक खात्यामध्ये भरणा करावयाची आहे. बँक खात्याचे तपशील

खालीलप्रमाणे.					
	अ.क्र.	तपशील	खाते क्रमांक	IFSC	
	٧.	लिलाव अनामत रक्कम (१०,०००/-)	070320110000401	BKID0000703	
	٦.	नापरतावा लिलाव फी (१०००/-)	070320110000401	BKID0000703	

वरीलप्रमाणे RTGS चे मूळ प्रत (परिशिष्ट ४ प्रमाणे घोषणा पत्रासह, अटी शर्ती मान्य असल्यास स्वाक्षरी केलेचे ई-लिलाव फॉर्म पॅन कार्ड, नगरपरिषद कोणत्याही करांची बाकी नसलेला दाखला (अकलूज नगरपरिषद हद्दीत मालमत्ता नसल्यास परिशिष्ट क्र. ५ प्रमाणे शपथपत्र), रहिवाशी पुरावा म्हणून आधारकार्ड/ मतदान कार्ड / लाईट बिल यापैकी कुठलाही एक पुरावा तसेच अटी / शर्ती मान्य असल्याबाबत प्रत संकेतस्थळावर दिनांक १७/११/२०२३ रोजी सायं. ०५.०० पर्यंत अपलोड करून RTGS केलेली मूळ प्रत व

अपलोड केलेली कागदपत्रे दिनांक २०/११/२०२३ रोजी सायं. ०५.०० वा. पर्यंत नगरपरिषद कार्यालयात सादर करावी. ३) उपरोक्त गाळ्याचे ई-लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या गाळ्यासाठी लिलाव अनामत रक्कम व फी भरली आहे त्याच गाळ्याचा लिलावात ऑनलाईन बोली लावता येईल. एका पेक्षा जादा गाळ्याचे लिलावात बोली लावायच्या असल्यास वेगवेगळ्या गाळ्यासाठी स्वतंत्र लिलाव अनामत रक्कम व ई-लिलाव फी जमा करणे आवश्यक आहे.

४) प्राप्त झालेल्या कागदपत्रांची तपासणी करून पात्र लिलावधारकांना ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अनमती देणेत येईल ५) ई-लिलाव बाबतचा अधिक तपशील नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी व मिळकत व्यवस्थापक यांचेकडे मिळू शकेल.

	६) कार्णताहा लिलाव कार्णतहा कारण न देता नाकारण्याच आधकार मुख्याधकारा यांना आहत.					
	अ.क्र.	तपशील	पासून	पर्यंत		
	१	प्रसिध्दी दिनांक	२७/१०/२०२३ (११ am)			
	२	दस्तऐवज अपलोड करण्याची मुदत	३०/१०/२०२३ (सकाळी ११.००)	१७/११/२०२३ (सायं. ०५.००)		
	ş	प्राप्त दस्त कागदपत्रे तपासणी मुदत	२०/११/२०२३ (सकाळी ११.००)	२२/११/२०२३ (सायं ०५.००)		
22.22		art of from a deal of the	22 (22 (222)	22 (22 (2 - 22 ()		

| ऑनलाईन / ई-लिलाव बोलीची मुदत | २३ / ११ / २०२३ (सकाळी ११.००) | २३/११/२०२३ (सार्य ०५.००) सही/-(दयानंद गोरे) मुख्याधिकारी

अकलूज नगरपरिषद, अकलूज

🏿 ICICI Home Finance | अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९, भारत.

राधिका रोड करंजे तर्फ सातारा-४१५ ००२ (नियम ८ (६) ची तरतूद पाहा)

जे आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' आधारावर खाली दिलेल्या संक्षिप्त तपशिलानुसार विक्री करण्यात येईल.

रथावर मालमत्तेच्या विक्रीसाठी सूचना प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीसह वाचित प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि प्रतिभूत हित अंमलबजावणी कायदा, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. समस्त जनतेला आणि विशेषत्वाने कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रतिभूत धनकोंकडे तारण/प्रभारात असलेली खालील वर्णनाची स्थावर मालमत्ता, जी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ताब्यात घेतली आहेत, ती ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे

शाखा कार्यालय : पहिला मजला, कार्यालय क्र. २३, २४, २५, सातारा सिटी बिझनेस सेंटर, स. क्र. २८३/१, ए, फायनल प्लॉट क्र.-२९, सबप्लॉट क्र.-१

शाखा कार्यालय : कार्यालय क्र. १०१, पहिला मजला, फॉर्च्युन बिझनेस सेंटर, ॲम्बियन्स हॉटेलजवळ, कसपटे वस्ती, वाकड, पुणे–४११ ०५७

अ. क्र.	कर्जदार/सहकर्जदार/हमीदार/ कायदेशीर वारसांची नावे, कर्ज खाते क्र.	काही असल्यास, ज्ञात भारासह प्रतिभूत मत्तेचा तपशील	थकीत रक्कम	आरक्षित मूल्य इसारा रक्कम ठेव	मालमत्तेच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ	लिलावाची तारीख आणि वेळ		
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	पळ (जी)		
9	असिफ मोहम्मद शेख (ऋणको) सुबोही असिफ शेख (सहऋणको) कर्ज खाते क्र.	गाव सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र-४१० ५०६ येथे स्थित गट क्र. ३२३/२ पैकी प्लॉट क्र. ३३ वर बांधलेल्या साई	₹. 80,90,003/-	₹.	२० नोव्हेंबर २०२३ स. ११.०० वा.	०५ डिसेंबर २०२३ दु. ०२.०० वा.		
	एलएचपीयूएन००००१२८३८६९	एनक्लेव्हच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०३ (१६)	२०२३	₹. २,७०,०००/-	दु. ०३.०० वा.	दु. ०३.०० वा.		
	दिलशाद एस. कलाडगी (ऋणको) समीर जिलानी कलाडगी	फ्लॅट क्र२०४, दुसरा मजला, विंग बी, १६ आर, एस.आर. क्र. -१८ (पी), १९ (पी), आर-	₹. 83,६०,०9६/-	रु. ५१,१३,५००/-	२० नोव्हेंबर २०२३	०५ डिसेंबर २०२३		
2	(सहऋणको) कर्ज खाते क्र. एलएचपीयूएन००००१२८९०६६	युफोरीय, तालाब कंपनीच्या समोर, तालाब कंपनी, कोंढवा, बुद्रुक, पुणे –४११ ०४८	२० ऑक्टोबर	₹. ५,११,३५०/-	स. ११.०० वा. ते दु. ०३.०० वा.	दु. ०२.०० वा. ते दु. ०३.०० वा.		
3	सीमा मारुती सरुसे (ऋणको) मारुती गोपाळ सरुसे (सहऋणको) कर्ज खाते क	गट क्र. १५३/१, खेड बुद्रुक, ता. खंडाळा, जिल्हा सातारा, सातारा –४१५ ००२ येथे स्थित प्लॉट क्र.	रु. ३८,६६,०१४/– २० ऑक्टोबर	₹. 99,३३,9२५/-	२० नोव्हेंबर २०२३ स. ११.०० वा.	०५ डिसेंबर २०२३ दु. ०२.०० वा.		
	एलएचपीयूएन००००१३२१७०४	१६ व १७, मनोरथ नगरी.	२०२३	रु. १,१३,३२०/−	ते दु. ०३.०० वा.	ते दु. ०३.०० वा.		
8	नवनाथ पी. बोडके (ऋणको) सारिका बोडके (सहऋणको) कर्ज खाते क्र.	गट क्र. १५३/१, खेड बुद्रुक, ता. खंडाळा, जिल्हा सातारा, सातारा –४१५ ००२ येथे स्थित प्लॉट क्र.	रु. २४,७७,८७०/– २० ऑक्टोबर	रु. ११,१३,७५०/-	२० नोव्हेंबर २०२३ स. ११.०० वा.	०५ डिसेंबर २०२३ दु. ०२.०० वा.		
	एलएचपीयूएन००००१३२२२९०	१३, मनोरथ नगरी.	२०२३	रु. १,११,३८०/−	ते दु. ०३.०० वा.	ते दु. ०३.०० वा.		
ч	जैन चेतन पारसमल (ऋणको) संगीता (सहऋणको) कर्ज खाते क		रु. ३१,१८,६९४/– २० ऑक्टोबर	रु. १६,३८,४३८/-	२० नोव्हेंबर २०२३ स. ११.०० वा.	०५ डिसेंबर २०२३ दु. ०२.०० वा.		
	एलएचपीयूएन००००१३२८६९२	प्रोजेक्टमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०६	2023	रु. १,६३,८५०/−	ते दु. ०३.०० वा.	ते दु. ०३.०० वा.		
Ę	शिवरत्तसिहा लक्ष्मणसिहा राजपुरोहित (ऋणको) उषादेवी शिवरत्तसिहा राजपुरोहित (सहऋणको) कर्ज खाते क्र.	पलॅट क्र. १०५, पहिला मजला, साई व्हिस्टा, सर्व्हें क्र. ४१, हिस्सा क्र. ३/३, रावेत, तालुका हवेली, जिल्हा पुणे–४११०५७	रु. २९,८०,४९१/– २० ऑक्टोबर २०२३	रु. २७,३१,५००/- रु. २,७३,१५०/-	२० नोव्हेंबर २०२३ स. ११.०० वा. ते द. ०३.०० वा.	०५ डिसेंबर २०२३ दु. ०२.०० वा. ते दु. ०३.०० वा.		

ऑनलाइन लिलाव आमच्या लिलाव एजन्सी ग्लोबल टेकच्या संकेतस्थळावर (URL Link - https://BestAuctionDeal.com) वर करण्यात येईल. गहाणदार/सूचना पाठविलेले यांना **०४ डिसेंबर २०२३** रोजी **साय. ०५.०० वा**. पूर्वी पुढील व्याजासह संपूर्ण थकबाकी चुकती करण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे,

अन्यथा सदर तारण मालमत्तेची परिशिष्टानुसार विक्री करण्यात येईल. प्रस्तावित बोलीदारांनी इसारा रक्कम ठेव आरटीजीएस/धनाकर्ष (डीडी) (रकाना ई पाहा) **आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, कार्यालय क्र. १०१**, पहिला मजला, फॉर्च्युन बिजनेस सेंटर, ऑम्बियन्स हॉटेलजवळ, कसपटे वस्ती, वाकड, पुणे-४११ ०५७ येथे ०४ डिसेंबर २०२३ रोजी किंवा तत्पूर्वी दु. ०४.०० वा. पूर्वी सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्या की, प्रस्तावित बोलीदार त्यांचे प्रस्ताव संकेतस्थळाद्वारे सादर करू शकत नसतील तर निविदा दस्तावेजाची स्वाक्षरित प्रत . उपरोक्त नमूद वेळेनुसार आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, कार्यालय क्र. १०१, पहिला मजला, फॉर्च्युन बिझनेस सेंटर, ऑस्बियन्स हॉटेलजवळ, कसपटे वस्ती, वाकड, पुणे-४११ ०५७ येथे **०४ डिसेंबर २०२३** रोजी किंवा तत्पूर्वी सायं. ०५.०० वा. पूर्वी सादर करू शकतील. इसारा रक्कम ठेव धनाकर्ष/प्रदान आदेश 'आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि. – ऑक्शन'' यांच्या नावे पणे. सातारा येथे देय स्वरूपात राष्ट्रीयीकत/अनुसचित बँकेकडील असावा

निरीक्षण, लिलावाच्या अटी व शर्ती किंवा निविदा सावरीकरण संबंधित अधिक स्पष्टीकरणासाठी कृपया **आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड यांना** ७०२ १०७२८६९ वर किंवा आमच्या सेल्स आणि मार्केटिंग पार्टनर **नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड** यांना संपर्क करा.

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही पुढील कारण न देता कोणत्याही किंवा सर्व बोली निरस्त करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे विक्रीच्या सविस्तर अटी व शर्तींसाठी कृपया संकेतस्थळ https://www.icicihfc.com/ वर भेट द्या.

दिनांक: २७ ऑक्टोबर २०२3 ठिकाण : पुणे, सातारा

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड



सदिनका क्र ३०२ यांसी क्षेत्र ७०.६३चौ.मी. म्हणजेच ७६० चौ फुट बिल्टअप) हि मिळकत. सही/

अंड. आनंद सुधीर कुलकर्णी, अधिवक्ता व नोटरी, भारत सरकार ४११००९, फोन ९८२३९६२७००

व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ चे कलम ११ (३) अन्वये नोटीस शहर, साखर संकुल तळमजला, शिवाजीनगर, पुणे जाहीर नोटीस

अर्जदार नियो, रवी किंगस्टन अर्व्हेन्यु सहकारी गृहरचना संस्था मर्या.

ताब व्यापा १. मे. कृष्णा बिल्डर्स व इंजिनिअरसं तर्फे अ. श्री. दिनेशचंद्र राउजीभाई रेडानिया ब. श्री. चंद्रकांत राउजीभाई रेडानिया त. श्री. पियुफ्कुमार राउजीभाई देडानिया तता : ऑफिस, श्रांप नं. ३ ऑण ४, बिल्डींग नं. यु/२१, अकाळ्नपार, बाणेर रोड, औंथ, पुणे ०७. १. उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (२), पुणे.

Online E- tender invited for the Civil work for PROPOSED

गिटाटा Home Finance कॉर्पोरेट कार्यालय : आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, अंधेरी -कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९, भारत.

प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीसह वाचित प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि प्रतिभूत हित गलमत्ता, जी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ताब्यात घेतली आहेत, ती ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे

जे आह	जे आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' आधारावर खाली दिलेल्या संक्षिप्त तपशिलानुसार विक्री करण्यात येईल.							
अ.	कर्जदार/सहकर्जदार/हमीदार/	काही असल्यास, ज्ञात भारासह	थकीत रक्कम	आरक्षित मूल्य	मालमत्तेच्या	लिलावाची		
क्र.	कायदेशीर वारसांची नावे,	प्रतिभूत मत्तेचा तपशील			निरीक्षणाची	तारीख आणि		
	कर्ज खाते क्र.			इसारा रक्कम	तारीख आणि	वेळ		
				ठेव	वेळ			
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)		
9	सारिका रामदास पवार (ऋणको)	प्लॉट क्र. ५३, गट क्र. १५३ १,	₹.	₹.	०६ नोव्हेंबर	२१ नोव्हेंबर		
	मावदी रामदास पवार (सहऋणको)	मनोरथ नगरी, खेड बुद्रुक, ता.	90,22,988/-	३,५२,८००/-	२०२३	२०२३		
	कर्ज खाते क्र.	खंडाळा, जिल्हा सातारा, लोणंद	२० ऑक्टोबर,		स. ११.०० वा.	दु. ०२.०० वा.		
	एनएचएसआरए००००१२७३८४०	एमआयडीसी, सातारा-४१५ ००२	२०२३	रु	ते	ते		
1	' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '			(7)	दु. ०३.०० वा.			

आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तेची परिशिष्टानसार विक्री करण्यात येईल

प्रदान आदेश **''आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि. – ऑक्शन''** यांच्या नावे **सातारा** येथे देय स्वरूपात राष्ट्रीयीकृत/अनुसूचित बँकेकडील असावा. **७०२१०७२८६९** वर किंवा आमच्या सेल्स आणि मार्केटिंग पार्टनर **नेक्सझेन सोल्युशन्स प्रायटहेट लिमिटेड** यांना संपर्क करा. ग्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही पुढील कारण न देता कोणत्याही किंवा सर्व बोली निरस्त करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

Terms & Conditions

- 1. The E-auction sale will be online E-auction/Bidding through website (https://sarfaesi.auctiontiger.net) on 17.11.2023 for the mortgaged properties mentioned in the e-auction sale notice from 11.00 a.m. to 1.00 p.m. with unlimited extensions of 5 minutes duration each. The intending bidders should make discrete enquiry as regard any claim, charges / encumbrances on the property, of any authority, besides the Pegasus's charges and should satisfy themselves about the title, extent quality and quantity of the property before submitting their bid. The undersigned shall not be responsible for any claims/charges/encumbrances of whatsoever manner on the property, of/by any authority known or unknown, upon failure to carry out due diligence by the intending bidder.
- 2. All persons participating in the E-Auction should submit his/their sufficient and acceptable proof of his/their identity, residence to authority and also copy of PAN/TAN cards etc. The bidders shall upload scanned copies of PAN card and proof of residential address, while submitting E-Tender. The bidders other than individual shall also upload proper mandate for e-bidding.
- 3. Prospective bidders online training from contact may avail website: https://sarfaesi.auctiontiger.net and M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Ahmedabad Bidder Support: 079-68136805/68136837, Mr. Ramprasad- Mo.: +91 9978591888 & 8000023297, ramprasad@auctiontiger.net Email: support@auctiontiger.net
- 4. Bidders are required to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of E-auction sale before submitting their bids and taking part in the e-auction sale proceedings.
- 5. The particulars specified in the description of property have been stated to the best of information of Pegasus and Pegasus will not be responsible for any error, misstatement or omission.
- 6. Bids shall be submitted through Offline/Online in the prescribed format with relevant details.
- 7. Intending Bidders shall deposit the aforesaid EMD/s on or before the date and time mentioned herein above by way of a Demand Draft / Pay Order drawn in favor of Pegasus Group One Trust 32 payable at Mumbai or EMD can also be paid by way of RTGS / NEFT/Fund Transfer to the credit of A/c no. 201002966985, A/c name: Pegasus Group One Trust 32, Bank Name: IndusInd Bank Limited., Opera House Branch, IFSC Code: INDB0000001
- 8. The bid price to be submitted shall be above the reserve price and bidders shall improve their further offers in multiples of Rs. 1,00,000/- (Rupees One Lakhs Only).

- 9. The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount (including Earnest Money already paid), immediately on closure of e-auction sale proceedings through the mode of payment mentioned in Clause (7). The balance amount of the purchase money shall have to be deposited within 15 days of acceptance/confirmation of sale conveyed to them or such extended period as agreed upon in writing by the Authorized Officer.
- 10. In default of payment within the said period, the sale will automatically stand revoked and the entire deposit made by the successful bidder together with the earnest money shall be forfeited without any notice and the property shall be resold.
- 11. The EMD of the unsuccessful bidders will be returned on the closure of the e-auction sale proceedings to the account details duly provided in the bid form. The EMD amount shall be adjusted in case of highest/successful bidder against his/her bid price. The EMD shall not carry any interest.
- 12. The sale is subject to confirmation by Pegasus. If the borrower/guarantor/(s) pay the amount due to Pegasus in full before date of sale, no sale will be conducted.
- 13. No claim of whatsoever nature regarding the property put for sale, charges / encumbrances over the property or on any other matter etc. will be entertained after submission of the online bid.
- 14. The undersigned has the absolute right and discretion to accept or reject any bid or postpone / cancel the sale or modify any terms and conditions of the sale without any prior notice and assigning any reason.
- 15. The successful bidder shall bear the stamp duties, charges including those of sale certificate, registration charges, all statutory dues payable to government, taxes and rates and outgoing, both existing and future relating to the properties. **The sale certificate** will be issued only in the name of the successful bidder.
- 16. The sale is subject to the conditions prescribed in the SARFAESI Act, 2002 and the conditions mentioned above.
- 17. This publication is also a 15 days' notice to the borrowers/guarantors under Rule 8 and 9(1) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002.
- 18. Further enquiries may be clarified with the Officer, Mr. Nilesh More and Mr. Heena Vichare, Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd. at 55-56, 5th Floor, Free Press House, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021, Ph.No.022-61884735/022-61884722, Mobile No. 9004722468/ 9004103652, email: nilesh@pegasus-arc.com/ heena@pegasus-arc.com/

Special Instructions:

Bidding in the last minutes/seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Pegasus nor the Service provider will be responsible for any lapses / failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the vendor, in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives such as back-up power supply and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

Place: Mumbai

Date: 27.10.2023

AUTHORISED OFFICER
Pegasus Assets Reconstruction Private Limited
(Trustee of Pegasus Group One Trust 32)

ANNEXURE-I

<u>DETAILS OF BIDDER – FILL All LETTER IN CAPITAL</u>
(Read carefully the terms and conditions of sale before filling-up and submitting the bid)

Capital)																	,					
			(mar								-											
								: 		-		ļ				,,		-				
1								************	· · · · · · · · · · · · · · · · · · ·										~	er mayasa		
me	l							İ				J		İ			1					
er(s)									1									Ī		i		
										<u> </u>		<u> </u>						1		<u>l</u>	i	
100						i						Ĩ										
						<u>.ll</u>									· r · An							
[1	į					1				1						
\	i.,,,,,,						·k									.i						
to wh	ich EN	ЛD а	mou	int to	be	returi	ned															
: :									1				4.144.00.00									
												· · · · · · · · · · · · · · · · · · ·	<u> </u>					İ.				
											<u> </u>			<u>:</u>	.i	<u> </u>		.l		J,		
l	_/	/			P	AN N	ımbe	r	1											1		
	··········																					
		***************				· · · · · · · · · · · · · · · · · · ·	.,	-,	-,,-,						,						renomite i o	~
							110012-04014-1-1-1			THE RESERVE			***********						to a transition of the same			
j		Yes			No		Date	e of	Rem	itta	nce		-		/_		/_					
									1		1		-		1	Company of the Compan		-	:			
													1		-			-		-	-	j
				1 ;		1				l		i.,.,.,	.l		J			<u> </u>			ļ	
	1 TE NO MET NO THAT MATERIA	## to 1																				
						A						•										
			w 40 au no 20 co															ن نه به به ن		***		~~~
										+400	1410									~~+:	gar	n
ne daily																						
ne daily m. I/We ne sole	e also	unde																				
	er(s)	to which EN	to which EMD a	to which EMD amou	to which EMD amount to	to which EMD amount to be Yes No	to which EMD amount to be return Yes No	to which EMD amount to be returned Yes No Date	to which EMD amount to be returned PAN Number Yes No Date of	to which EMD amount to be returned / PAN Number	to which EMD amount to be returned	to which EMD amount to be returned I// PAN Number B Yes No Date of Remittance	to which EMD amount to be returned Yes No Date of Remittance	to which EMD amount to be returned I// PAN Number I Yes No Date of Remittance	to which EMD amount to be returned Yes No Date of Remittance	to which EMD amount to be returned Yes No Date of Remittance/	to which EMD amount to be returned Yes No Date of Remittance/	ar(s) It o which EMD amount to be returned PAN Number A Yes No Date of Remittance//_	ar(s) To which EMD amount to be returned PAN Number The state of Remittance//	me er(s) to which EMD amount to be returned PAN Number Yes No Date of Remittance//	me er(s) It o which EMD amount to be returned It// PAN Number It// PAN Number It// PAN Number//	ime er(s) to which EMD amount to be returned // PAN Number

Name & Signature

ANNEXURE-I (DECLARATION BY BIDDER(S)

To,				
Authorized Officer				
Bank Name:	Date:	/	/	

- 1. I/We, the bidder/s do hereby state that, I/We have read the entire terms and conditions of the sale and have understood them fully. I/We, hereby unconditionally agree to abide with and to be bound by the said terms and conditions and agree to take part in the Online Auction.
- 2. I/We declare that the EMD and other deposit towards purchase-price were made by me/us as against my/our offer and that the particulars of remittance given by me/us in the bid form are true and correct.
- 3. I/We further declare that the information revealed by me/us in the bid document is true and correct to the best of my/our belief. I/We understand and agree that if any of the statement/information revealed by me/us is found to be incorrect and/or untrue, the offer/bid submitted by me/us is liable to be cancelled and in such case, the EMD paid by me/us is liable to be forfeited by the Authorized Officer and that the Authorized Officer will be at liberty to annul the offer made to me/us at any point of time.
- 4. I/We understand that in the event of me/us being declared as successful bidder by the Authorized Officer in his sole discretion, I/We are unconditionally bound to comply with the Terms and Conditions of Sale. I/We also agree that if my/our bid for purchase of the asset/s is accepted by the Authorized Officer and thereafter if I/We fail to comply or act upon the terms and conditions of the sale or am/are not able to complete the transaction within the time limit specified for any reason whatsoever and/or fail to fulfill any/all of the terms and conditions, the EMD and any other monies paid by me/us along with the bid and thereafter, is/are liable to be forfeited by the Authorized Officer.
- 5. I/We also agree that in the eventuality of forfeiture of the amount by Authorized Officer, the defaulting bidder shall neither have claim on the property nor on any part of the sum for which it may be subsequently sold.
- 6. I/We also understand that the EMD of all offerer/bidders shall be retained by the Bank and returned only after the successful conclusion of the sale of the Assets. I/we state that I/We have fully understood the terms and conditions of auction and agree to be bound by the same.
- 7. The decision taken by Authorized Officer in all respects shall be binding on me/us.
- 8. I also undertake to abide by the additional conditions if announced during the auction including the announcement of correcting and/or additions or deletions of times being offered for sale.

Signature:	
Name:	
Address:	7,000
eMail ID:	